

शासन व्यवहार कोश (सुधारित)
उपसमितीची पुनर्रचना करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: भासस-२०१४/प्र.क्र.५४/भाषा-१

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: २७ जुलै, २०१६.

वाचा :-

- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.भासस-२०१०/प्र.क्र.७४/२०-ब,दि. २२ जून, २०१०
- २) शासन निर्णय, मराठी भाषा विभाग, क्र.भासस-२०१२/प्र.क्र.८१/भाषा-४, दि. १६ जुलै, २०१३.
- ३) शासन निर्णय, मराठी भाषा विभाग, क्र.भासस-२०१३/प्र.क्र.३८/भाषा-४, दि. ११ ऑक्टोबर, २०१३.
- ४) शासन निर्णय, मराठी भाषा विभाग, क्र.भासस-२०१४/प्र.क्र.५४/भाषा-४, दि. १९ मार्च, २०१५.
- ५) शासन निर्णय, मराठी भाषा विभाग, क्र.भासस-२०१५/प्र.क्र.३०/भाषा-१, दि. ५ ऑगस्ट, २०१५.
- ६) भाषा संचालनालयाचे पत्र क्र.भासस (शाव्यको)-२०१३/२०१२/५-६, दि.२६ नोव्हेंबर, २०१५.

प्रस्तावना :-

भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी प्रसिध्द केलेले जून ५ परिभाषा कोश सुधारीत करणे व नविन १० परिभाषा कोशांची निर्मिती करण्यासंदर्भात संदर्भ.क्र.२ येथील दि.१६ जुलै,२०१३ च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. या निर्णयानुसार जुन्या ५ परिभाषा कोशांपैकी “शासन व्यवहार कोश” अद्यावत करण्यासाठी संदर्भ क्र.४ येथील दि.१९ मार्च, २०१५ च्या शासन निर्णयानुसार डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षंसह ११ सदस्य असलेली एक उप समिती गठित करण्यात आली. तथापि, संदर्भ क्र.५ येथील दि.५ ऑगस्ट, २०१५ च्या शासन निर्णयानुसार भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे भाषा संचालनालयाच्या संदर्भ क्र.६ च्या दि.२६ नोव्हेंबर,२०१५ च्या पत्रान्वये भाषा संचालनालयाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासन व्यवहार कोश (सुधारित) उप समितीची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार या उपसमितीची पुनर्रचना करण्याबाबत शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-

शासन व्यवहार कोशाची सुधारित आवृत्ती काढण्यासाठी भाषा सल्लागार समितीअंतर्गत दि.१९ मार्च, २०१५ च्या शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेल्या उप समितीची पुनर्रचना करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे शासन व्यवहार कोश (सुधारित) उपसमितीची पुनर्रचना करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	नाव	पद
१	श्री.सदानंद मोरे	अध्यक्ष
२	प्रा. प्रकाश परब	सदस्य
३	डॉ. अविनाश बिनीवाले	सदस्य
४	डॉ.न.ब.पाटील	सदस्य
५	श्री.संजय भगत	सदस्य
६	श्री.भारत सासणे	सदस्य
७	श्री.लक्ष्मीकांत देशमुख	सदस्य

८	डॉ.ग.उ.थिटे	सदस्य
९	श्री.चंद्रकांत भोजाळ	सदस्य
१०	श्री.चिन्मय धारुरकर	सदस्य
११	डॉ.ल.का.मोहरीर	सदस्य
१२	डॉ.लीना रस्तोगी	सदस्य
१३	संचालक, राज्य मराठी विकास संस्था	सदस्य
१४	भाषा संचालक	सदस्य सचिव

२. वरील क्र.१ ते ३ तसेच क्र.१३ व १४ हे भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष व सदस्य आहेत. तर क्र.४ ते १२ हे समितीबाह्य सदस्य आहेत.

३. सदर उपसमितीचे अध्यक्ष व सदस्यांना संदर्भाधीन दि. ११ ऑक्टोबर, २०१३ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार, बैठक भत्ता, प्रवास भत्ता, दैनिक भत्ता इ. लागू राहतील. या उपसमितीची मुदत हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षापर्यंत राहिल, आवश्यकता भासल्यास या कामाचा आढावा घेऊन सदर उप समितीस मुदतवाढ देण्याचे प्राधिकार भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य यांना राहतील.

४. या प्रित्यर्थ होणारा खर्च "मागणी क्रमांक झेडएफ-०१, २०५२, सेक्रेटरिएट-सर्वसाधारण सेवा, ०९० सेक्रेटरिएट, (००) (०२) भाषा संचालक संगणक सांकेतांक क्रमांक २०५२ ५०६३ या लेखाशिर्षाखालील प्रवासासाठी होणारा खर्च "११ देशांतर्गत प्रवास खर्च" या उद्दिष्टाखाली आणि इतर खर्च "१३ कार्यालयीन खर्च" या उद्दिष्टाखाली त्या त्या आर्थिक वर्षात मंजूर असलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०७२७१९३४१५१५३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ. गावडे)
उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव,
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. सर्व मा.मंत्री, राज्यमंत्री व आमदार यांचे खाजगी सचिव,
४. मा.मुख्य सचिव/अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग,

५. सर्व विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य,
६. सर्व जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य,
७. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
८. प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
९. लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासन भवन, मंत्रालय, मुंबई,
१०. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ, विधानभवन, मुंबई,
११. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
१२. प्रधान सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक,
१३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर,
१४. महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर,
१५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
१६. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
१७. वित्त विभाग (व्यय-४, सेवा-५, सेवा-६ व विनियम),
१८. मराठी भाषा विभागातील सर्व कार्यासने,
१९. संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
२०. सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, नवी मुंबई/पुणे/औरंगाबाद/नागपूर,
२१. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
२२. संचालक, दर्शनिका विभाग, मुंबई,
२३. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
२४. सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
२५. सर्व संबंधित सदस्य (भाषा संचालनालयामार्फत)
२६. सर्व मंत्रालयीन विभाग, यांना विनंती करण्यात येते की, सदर आदेश त्यांनी आपापल्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख तसेच कार्यालय प्रमुखांच्या निदर्शनास आणावेत.
२७. निवड नस्ती-भाषा-१